

30th August, 2023

The Manager - Listing BSE Limited BSE Code - 501455

The Manager - Listing
National Stock Exchange of India Limited
NSE Code - GREAVESCOT

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Advertisement for Notice of Postal Ballot

In continuation to our letter dated 29th August, 2023 regarding the Notice of Postal Ballot and pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the advertisement published in the following newspapers, confirming dispatch of Postal Ballot notice to the shareholders:

- 1. Business Standard (all editions) in English; issue date 30th August, 2023; and
- 2. Loksatta (Aurangabad edition) in Marathi; issue date 30th August, 2023.

The advertisement copies are also being made available on the Company's website i.e., www.greavescotton.com.

Kindly take the above information on record.

Yours faithfully, For Greaves Cotton Limited

Atindra Basu Group General Counsel & Company Secretary

Encl.: a/a



ISHITA AYAN DUTT Kolkata, 29 August

arlier this month, rain and floods in Himachal Pradesh claimed 70 lives. The total damage has been pegged at ₹10,000 crore and may take a year to undo.

This is just one in a series of weather events in a summer of extremes. From soaring temperatures in Europe to floods in China, Spain and New York's Hudson Valley, and the deadly wildfire in Hawaii — the effects of climate change have

manifested in myriad ways. "In the last 200 years, carbon dioxide levels have increased due to industrial activity leading to global warming. And it is accelerating," says Debashish Bhattacharjee, vice-president, technology and R&D, Tata Steel.

"Between 1970 and 2000, the temperature had been increasing at 0.18 degrees centigrade per decade, but, in the last 20 years. the rate of increase has doubled to 0.36 degrees centigrade."

Bhattacharjee belongs to a hardto-abate sector, steel, which uses carbon as an integral part of its process. The sector contributes about 7 per cent to the global energy-related carbon emissions, making it one of the biggest contributors to climate change. That steel is nearly omnipresent — in everything from washing machines and refrigerators to cars, airplanes, buildings and bridges - makes reducing carbon emissions in the sector imperative.

In addition, the European Union is introducing the transitional phase of its Carbon Border Adjustment Mechanism from October 1 this year. The framework, says ICRA, will affect 15 to 40 per cent of India's steel exports to Europe from 2026 onwards. The way out is to reduce carbon footprint.

On the other hand, India's top steel players - Tata Steel, JSW Steel, ArcelorMittal Nippon Steel India (AM/NS India), Jindal Steel & Power, and Steel Authority of India Ltd (SAIL) — have lined up expansion plans in line with the country's 2031 target of 300 million tonne (mt) crude steel capacity, almost double the current level.

Most of this expansion, at least in the near term, would be through

TURNING UP THE HEAT

TATA STEEL

Aims to become net-neutral in carbon emissions by 2045

Seeks 28% reduction in carbon intensity by 2030

Injected a record amount of hydrogen in blast furnace

Set up a 5 tonnes per day carbon capture plant at Jamshedpur Works

▶ Will put up a 15 tonnes per day carbon capture plant at Kalinganagar

JSW STEEL

Committed ₹10,000 cr towards decarbonisation

Aims to reduce CO2 emission intensity by 42% by 2030 compared to 2005

Trying to put up a pilot green hydrogen plant in Vijaynagar

Implemented a 100 tonnes per day carbon capture plant on a pilot basis

the centuries-old blast furnace process, of which carbon is a critical part. This has been the process of choice for companies around the world, accounting for more than 70 per cent of steel $manufacturing, though \, some \, of \,$ that is now being replaced with other processes.

But a large amount of capex has been sunk in setting up blast furnaces that can easily work beyond 2040 or 2045, an industry expert points out. Wishing it away is not an option. Also, blast furnaces make sense for India, companies argue. Other processes, such as electric arc furnaces, use scrap or direct reduced iron as major inputs. And scrap availability is a challenge.

"We don't generate as much scrap as yet. Usually it takes 30 years for steel to be used and scrap to come back," Jayant Acharya, joint managing director and chief executive officer, JSW Steel, says.

Moreover, electric arc furnaces

AM/NS INDIA

Will soon announce initiatives to reduce emission intensity by 2030, "matching the best in India"

Plans strategic partnerships to explore longterm use of hydrogen

Seeks research partnership for feasibility of carbon capture and storage or utilisation at scale

SAIL

Aims for 29% cut in emission intensity compared to 2005-06

Has taken up reforestation, bio-sequestration, ecosystem rehabilitation and the planting of 21 million saplings

> ▶ Evaluating avenues for additional reduction in carbon footprint

require a very high grade of iron ore, typically with an iron content in excess of 67 per cent. "That's not available in India in large amounts," says Bhattachariee, However, these furnaces will have a role to play

Hetal Gandhi, director-research, at CRISIL Market Intelligence and Analytics, expects 10-12 mt to be added through electric arc furnaces by the major players. "Energy- and process-efficient blast furnace technology will help reduce carbon emissions," he says.

in the net-zero scenario, he adds.

The levers for reducing emissions broadly being used are: improving process efficiency, increasing the share of renewable energy, and ensuring complete recovery of waste heat gases generated in the plant. Then there is a whole gamut of innovations being piloted. (See: Turning up the Heat.)

"Part of the road map is achieving a carbon intensity of 1.8tCO2/tcs (tonnes of carbon dioxide per tonne

of crude steel) by 2030. But we need a plethora of technologies that will work simultaneously to take care of the CO2 emission." Bhattachariee says. The current intensity is 2.4-2.5tCO2/tcs.

The pathway to green steel, which is yet to be defined, or lowcarbon steel is constantly evolving

with new technologies and experiments, but hydrogen as an alternative reductant and carbon capture are fast emerging as candidates for achieving the goals.

On a trial basis, Tata Steel injected a record amount of hydrogen in the blast furnace. JSW Steel, too, is trying to put up a pilot green hydrogen plant on a

trial basis in Vijaynagar (Karnataka). But hydrogen cannot fully replace carbon in the blast furnace. "So long as you have blast furnaces, you can reduce carbon to a certain extent but not fully. You will have significant CO2 coming out from the top," Bhattacharjee says.

So, companies are using the carbon capture route for using CO2 as raw material. Tata Steel has set up a5tonnes per day (tpd) carbon capture plant at Jamshedpur Works (Jharkhand) and will put up a 15 tpd plant at Kalinganagar (Odisha). JSW Steel has implemented a 100 tpd carbon capture unit on a pilot basis. AM/NS India plans to embark on a research partnership to determine the feasibility of carbon capture at scale in India with leading academic institutes.

The startup world is also being tapped for innovative solutions by Tata Steel, Arcelor Mittal, as well as JSW.

"We are in discussions with 400 startups. Around 100 are pertinent to decarbonisation and sustainability, including waste heat for useful energy transition," Bhattacharjee says.

But the industry is not just about $the\,Big\,Boys, even\,though\,they$ account for more than 60 per cent of the production. The capital and operational expenditure of transition are high and governments across the world are lending financial support.

The Ministry of Steel has set up 13 task forces to identify the challenges for production and consumption of "green steel" in India.

The transition will cost a lot and the ecosystem has to evolve. Steel yourself for tricky times.

GREAVES

Companies, **Insight Out**



Companies, Monday to Saturday

To book your copy, sms reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard Insight Out

Corrigendum

Notice for 42nd Annual Genera Meeting scheduled to be held through Video Conferencing (VC)/Other Audic Visual Mean (OAVM) of TTI Enterprise Ltd. Read Office Room No. 822 8th Floor, 4, Synagogue Street, Kolkata 700001 published in this newspaper on 29.08.2023, please read the place as Kolkata instead of Vadodara mentioned in the Notice on left bottor

For TTI Enterprise Ltd

Jagruti Suhalka Company Secretary

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड Container Corporation of India Ltd.

CON/KOL/AREA-IV/CHA/LCS-PETRAPOLE/2023/01 Appointment of a CHA / Customs Broker for Customs formalities at LCS/ICP Petrapole (Rail / Road) / LCS Gede (Rail) for Border crossing of EX-IM container by Rail / Road fo Bangladesh for a period of 2 + 1 years (E-tender cum Reverse auction in two bid mode)

Rs. 24,58,412/- per annum. (inclusive of GST) Period of Contract 2+1 years Rs. 1000/- including of all taxes and duties through e-payment Cost of Document

Rs. 4351/- Inclusive of all taxes and duties (Non-refundable) through From 31.08.2023, 15:00 hrs. to 21.09.2023 (upto 1600 hrs. Date & Time of Online submission of tender | On or before 22.09.2023 upto 15:00 Hrs

Date & Time of Online opening of tender 25.09.2023 at 15:30 Hrs.

Note: Corrigendum/Addendum/Amendments/clarifications, etc. if any, shall be hosted or CONCOR website (www.concorindia.co.in) only. Bidders are requested to visit the website regularly. Contact office of CONCOR, AREA – IV office, New Delhi / Cluster Office at Kolkata for any doubts/clarifications. CONCOR reserves the right to reject any or all the tenders without assigning any reason thereof. For complete details log on to www.tenderwizard.com/ccil



Place: Hyderabad

Date: 29th August, 2023

GAYATRI HIGHWAYS LIMITED

Regd office: 5thFloor,A-Block, TSR Towers, 6-3-1090, Rajbhavan Road, Somajiguda, Hyderabad-500082, Telangana. Tel: 040-40024262, Email: ghl@gayatrihighways.com / cs@gayatrihighways.com Web: www.gayatrihighways.com CIN: L45100TG2006PLC052146

NOTICE OF 17th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 17^{th} Annual General Meeting (e-AGM) of the Company will be held on Friday, the 29^{th} September, 2023 at 3:30 P.M through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (Listing Regulations), read with General Circular Nos. 14/2020, 17/2022020, 20/2020, 02/2021, 2/2022 and 10/2022 dated 08th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021,05th May, 2022 and 28th December, 2022 respectively, (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated 12th May, 2020, 15th January, 2021, 13th May, 2022 and 5th January, 2023 (collectively referred to as 'SEBI Circulars'), to transact the businesses as set out in the Notice convening the 17the-AGM.

In terms of Section 101 and 136 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Act and Rules"), the notice setting out the businesses to be transacted at the e-AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended 31st March, 2023 and other documents required to be attached there to have been sent on 29th August, 2023 only by electronic m to those members who's email addresses are registered with the Company/Depositary.

The Annual Report along with the Notice of e-AGM is available on the Company's Website

www.gayatrihighways.com under the head 'Investor' in the Section 'Financial Statements' and on the website of stock exchanges i.e. BSE Limited at https://www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com and also available on the website of Registrar and Share Transfer Agents of the Company KFin Technologies Limited (Previously known as KFin Technologies Private Limited) https://evoting.kfintech.com The shareholders who wish to attend the e-AGM through Video Conferencing ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") are requested to go through the procedure laid downin the Notice of 17^{th} e-AGM. NOTICE IS FURTHER given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Rule 10 of the Companies

(LODR) Regulations, 2015 and that the Register of Members & Share Transfer Books will remain closed from 23rd September, 2023 to 29th September, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM NOTICE IS FURTHER given pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014 as amended time to time and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing facility for remote e-voting by electronic means to its members to enable them to exercise their rights to vote on resolution proposed to be passed at 17the-AGM of the Company. The Company has engaged KFin Technologies Limited as the authorized agency to provide e-voting facility

Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 42 of the SEBI

The e-voting details are as under: 1. The e-voting shall be open for Four days, commencing at 9.00 a.m. on Monday, the 25th September, 2023 and ending at 5.00 p.m. on Thursday, the 28th September, 2023 for all the shareholders, whether holding shares in physical form or in dematerialized form. The e-voting module shall be disabled by KFin Technologies Limited for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of e-AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, 21st September, 2023, may obtain the User ID and Password by sending an e-mail request to evoting@kfintech.com or in the manner as detailed in the AGM notice. The members who have not cast their votes by remote e-voting can exercise their voting rights during the e-AGM

A member may participate in the e-AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again during the e-AGM.

The Company has appointed Mr. C.N.Kranthi Kumar, Practising Company Secretary as the Scrutinizer to

scrutinize the e-voting process at e-AGM in a fair and transparent manner The detailed procedure /instructions for e-voting are contained in the Notice of 17^{th} e-AGM on the Company's

website www.gayatrihighways.com. In case of queries or grievances pertaining to e-voting procedure, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section of https://evoting.kfintech.com or may contact Mr. P. Raj Kumar, Company Secretary 5th Floor, A-Block, TSR Towers, 6-3-1090, Rajbhavan Road, Somajiguda, Hyderabad-500082

No. 1800-309-4001, email ID: evoting@kfintech.com.

Members may kindly note that the Results of the voting will be announced within 48 hours of conclusion of Annual General Meeting. The results declared along with the scrutinizer's report shall be placed on the website of the Company at www.gayatrihighways.com for the information of the members besides being communicated to the Stock Exchanges where the Company is listed.

Telangana, Ph. No. 040-40024262 or at cs@gayatrihighways.com or KFin Technologies Limited, Telephone

For Gayatri Highways Limited

Place: Mumbai

Date: August 29, 2023

P. Raj Kumar **Company Secretary**

GREAVES COTTON LIMITED

Corporate Identity Number: L99999MH1922PLC000987 Chikalthana, Aurangabad - 431210. Corporate Office: Unit No. 1A, 5th Floor, Tower 3, Equinox Business Park LBS Marg, Kurla (W), Mumbai - 400 070. Telephone: +91-22 4171 1700
E-mail: investorservices@greavescotton.com; Website: www.greavescotton.com

NOTICE OF POSTAL BALLOT TO MEMBERS

Pursuant to Section 110 and 108 of the Companies Act. 2013 ("Act") read with Companies (Managemen and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in terms of the General Circular Nos. 14/2020 dated 08th April, 2020 and 17/2020 dated 13th April, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 11/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), the approval of the members of Greaves Cotton Limited ("the Company") is sought for the following resolution by way of remote e-voting process only

ir. No	Type of Resolution	Particulars
1.	Ordinary Resolution	To approve entering into a Consultancy Services Agreement with M/s Peak 15 Advisors LLP
•		Ordinary Resolution

Ballot Notice ("Notice") in electronic form only, on Tuesday, 29th August, 2023 to those members whose email addresses were registered with the Company/depository participants(s) as on Friday, 18th August, 2023 ("cut-off date"). The Company is not required to send hard copy of the Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelopes to the members for this Postal Ballot. The members are required to communicate their assent or dissent through the remote e-voting system only.

In compliance with the requirements of the MCA Circulars, the Company has sent the Postal

The Postal Ballot Notice along with the instructions for remote e-voting is also available on the websites of the Company at www.greavescotton.com, KFIN Technologies Limited (Registrar and Share Transfer Agent of the Company) ("KFintech") at https://evoting.kfintech.com and the stock exchanges on which shares of the Company are listed i.e., www.bseindia.com and www.nseindia.com.

The Company has appointed KFintech for facilitating e-voting to enable the members to cast their votes electronically. The voting period begins at 09:00 am IST on Wednesday, 30th August, 2023 and ends at 05:00 p.m. IST on Thursday, 28th September, 2023. During this period, members of the Company holding equity shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date may cast their vote electronically. E-voting shall not be allowed after 05:00 p.m. IST on Thursday, 28th September, 2023 and the e-voting module shall be disabled thereafter by KFintech for voting. The assent or dissent received after such date and time shall be treated as if reply from the Member has

Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the member(s) as on the cut-off date and any person who is not a member as on the cut-off date should treat the Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

Mr. Sunny Gogiya having Membership No. A56804 and Certificate of Practice No. 21563 or failing him Mr. Gauray Sainanihaving Membership No.: A36600 and Certificate of Practice No. 24482 of M/s SGGS & Associates, Practicing Company Secretaries, have been appointed as scrutinizers to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner. The results of the e-voting will be declared on or before Saturday, 30th September, 2023, by the Chairman of the Company or any other person authorized by him. The results declared along with Scrutinizer's Report will be displayed on the Company's website at <u>www.greavescotton.com</u>, on the website of KFintech at <u>www.kfintech.com</u> as well as on Stock Exchanges' website viz www.bseindia.com and www.nseindia.com. The resolution, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on Thursday, 28th September, 2023 i.e. the last date specified for e-voting

To enable participation in the e-voting process by the members whose email addresses are not registered with their respective depositories participants or KFintech or the Company, appropriate arrangements are made with KFintech for registration of email addresses. The process for registration of email addresses by the members holding equity shares either in physical form or in dematerialized form is provided in the notice.

Post successful registration of the email, the member would get soft copy of the notice and the procedure of e-voting for this Postal Ballot. In case of any queries, the member may write to

Further, SEBI issued circular dated 16th March 2023, in supersession of earlier circulars issued by SEBI dated 3rd November 2021 and 14th December 2021, respectively, SEBI has mandated the submission of PAN, KYC details and nomination by holders of physical securities by 30th September 2023. The forms for updating the same are available at https://www.greavescotton.com/investors/investor-information in download forms section

In case of any queries, any member who has grievances connected with e-voting facility for Postal Ballot or who have not received notice through email can contact Ms. Krishna Priya Maddula, Senior Manager, KFIN Technologies Limited, Selenium Tower B, Plot No. 31-21, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032, Phone: 040 67162222 Tel: 1800 309 4001 (toll free) or email at einward.ris@kfintech.com.

> For Greaves Cotton Limited Sd/-

Atindra Basu Group General Counsel and Company Secretary

Indian Bank ALLAHABAD

अंचल कार्यालय, पुणे द्सरा मजला, हर्मिस वेब्ज, सेंट्रल एव्हेन्यू रोड, लेन नं.३,

कल्याणीनगर, पूर्ण ०६. ईमेल : z043@indianbank.co.in अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना परिशिष्ट-४-ए नियम ८(६) मधील तरतूद पाहावी **ई-लिलाव विक्री सूचना** सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदीसह वाचलेल्या आर्थिक मालमत्तेचे

सिक्युरिटायझेशन आणि पुनर्रचना आणि सुरक्षा व्याज कायदा, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी आहे. याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्त सुरक्षित कर्जदाराकडे गहाण/आकारणी केली आहे, ज्याचा तावा इंडियन बँक, अधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे. इंडियन बँक सिक्युर्ड क्रेडिटर, दि.१४/०९/२०२३ रोजी जसे आहे तसे, जसे आहे तसे, आणि जे काही आहे या आधारावर त्याच्या देय रकमेच्या वसुलीसाठी विकले जाईल.

			केंमत आणि मालमत्तेचे तपशील जोडलेले आहे:-		50 05	
अ. क्र.	कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेचा दिनांक आणि तारखेनुसार खात्यात थकबाकी	मालमत्तेचे वर्णन आणि गहाणकाराचे नाव (मालमत्तेचे मालक) मालमत्तेचा आयडी नं.	आरक्षित किंमत	बयाणा रक्कम	पूर्वीचा बोजा असल्यार
9	मेसर्स जेएमसीओ ट्रान्सफॉर्मर्स प्रा.लि. (औरंगाबाद	१८/११/२०२२ इ. १,०४,३१,६६२/- ताबा दिनांक २५/०१/२०२३	मेसर्स जेएमसीओ ट्रान्सफॉर्मर्स प्रा.िल. यांच्या नावाने गट नं. ४७१, शिवूर बंगला, मालेगाव रोड, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद येथे सर्व भाव व तुकडा आहे. चतुःसीमा : पूर्व : गट नं ४७१/भाग, पश्चिमः रस्ता, उत्तर : शकुंतलाबाई ए जोडे यांची मालमत्ता, दक्षिणः प्रोप्रा. निजमुमिसा बंगम एस इनामदार Property ID : : IDIB50123595042	रू. ६४,००,००० (रुपये चौसह लाख फक्त)	रू. ६,४०,००० (रुपये सहा लाख चाळीस हजार	बँकेला ज्ञात नाही
	मुख्य शाखा)	प्रतिकात्मक ताबा		erote fo	फक्त)	
२	रावसा कन्स्ट्रक्शन (औरंगाबाद मुख्य शाखा)	0७/0९/२०२२ स. १,१३,३६,५९२/- ताबा दिनांक १६/११/२०२२	रावसा कन्स्ट्रवशन यांच्या नावे असलेले गट नं. ८९, स.नं. ५८, महसुली गाव कायगाव, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद, कायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत, जि.औरंगाबाद आणि उपजिल्हा गंगापूर च्या नोदंणीअंतर्गत एनए जमीन = ४ एकर + शेतजमीन = ४.४५ एकर आणि बांधलेली (बिल्टअप क्षेत्र २४६.६३ चौरस मीटर) चतुःसिमा: - उत्तर: उस्मान पापमिया यांची जमीन, दक्षिण: श्रीमती राधाबाई कडू यांची जमीन, पूर्व: श्री. नामदेव आसाराम यांची जमीन, पश्चिम: रस्ता. Property ID: IDIB50082378803	स्त. २,०५,००,००० (रुपये दोन कोटी पाच लाख फक्त)	रू. २,५०,००० (रूपये दोन लाख पत्रास फक्त)	बँकेला ज्ञात नाही
		प्रतिकात्मक ताबा				
3	मेसर्स श्रीनाथ कोल्ड्रींक्स (औरंगाबाद मुख्य शाखा)	२७/०२/२०२० ₹. २५,७८,६२६/-	यांच्या नावे ३२१२.५८ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या मुखंडावर आहे आणि खालीलप्रमाणे चतुःसीमा; पूर्वः	रू. ३१,००,००० (रुपये एकतीस लाख	स. ३,१०,००० (रूपये तीन लाख दहा हजार फक्त)	बँकेला ज्ञात नाही
		ताबा दिनांक ०९/१२/२०२०				
		प्रतिकात्मक ताबा		फक्त)		
8	अर्शद रफीउद्दीन शेख तांबोळी (समर्थ नगर औरंगाबाद शाखा)	0७/११/२०१९ क. २८,१४,९८५/-	पैंडण गेट, औरंगाबाद येथे असलेले बिल्टअप क्षेत्र ४६ चौ.मी. निवासी मालमतेचा सर्व भाव आणि तुकडा अपक्षित आहे. चतःसीमाः पर्वः लेन पश्चिमः ओपन	₹. २५,५०,०००	रू. २,५५,००० (रूपये दोन लाख पंचावण्ण हजार फक्त)	बँकेल ज्ञात नाही
		ताबा दिनांक २०/१२/२०२२		गंजनीय ज्यान		
		प्रत्यक्ष ताबा		फक्त)		

ग्लोबल ईएमडी ॉलेटमध्ये EMD रक्रम जमा करावयाची आहे. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp?property "Property ID: IDIBxxxxxxxxxxx"

मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ- ०६/०९/२०२३ ते ०७/०९/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० पर्यंत.


४. लिलावाची तारीख आणि वेळ- १४/०९/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० पर्यंत.

वाढीव बोली रक्कम – रु. १०,००० / – (रुपये दहा हजार फक्त)

६. बोलीदारांना वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो (www.mstcecommerce.com) आमध्या ई लिलाव सेवा प्रदात्याचे MSTC Ltd ऑनलाइन बोलीमध्ये सहमागी आहे.तांत्रिक सहाय्यासाठी कृपया कॉल करा MSTC HELPDESK No. 033-22901004 आणि सेवा प्रदात्यांच्या हेल्प डेस्कमध्ये इतर हेल्प लाइन क्रमांक उपलब्ध आहेत. सह नोंदणी स्थितीसाठी MSTC Ltd, कृपया संपर्क करा ibapiop@mstcecommerce.com आणि EMD statusplease contact ibapifin@mstcecommerce.com

हेल्प लाइन क्रं.'१८००१०२५०२६' आणि '०११-४९१०६१३१ वर संपर्क साधा. सोबत च्या वेबसाइटवर https://ibapi.in and www.mstcecommerce.com मालमत्ता शोधताना बोलीदारांना वर नमूद केलेल्या प्रॉपर्टी आयडी क्रमांकाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. कृपया भेट द्या https://ibapi.in or www.mstcecommerce.com

ठिकाण : पुणे



ग्रीव्हज कॉटन लिमिटेड

कॉपॅरिट आयडेन्टीटी नंबर: एल९९९९एमएच१९२२पीएलसी०००९८७ नॉदणीकृत कार्यालय: जे-२, एमआयडीसी ऑद्योगिक क्षेत्र,

चिकलठाणा, औरंगाबाद-४३१२१०. कॉर्पोरेट कार्यालय: युनिट क्र. १ए, ५वा मजला, टॉवर ३, इक्विनॉक्स बिझिनेस पार्क,

इंगेल: investorservices@greavescotton.com; येवसाइट: www.greavescotton.com

सभासदांना टपाल मतदानाची सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० आणि कलम १०८ (''कायदा''), कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ व सेक्युरीटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमावली २०१५ च्या नियम ४४ सहवाचिता व मिनिस्ट्रि ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सद्वारे जारी करण्यात आलेल्या दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे जनरल सर्क्युलर क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजीचे जनरल सर्क्युलर क्रमांक १७/२०२० आणि त्यानंतरची नवीन परिपत्रके या संदर्भात जारी करण्यात आली आहेत दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे जनरल सर्क्युलर क्रमांक १४/२०२० (''एमसीए सर्क्युलर्स'') प्रमाणे रिमोट

अनु. क्र.	ठरावाचा प्रकार	तपशील
٩.	सामान्य ठराव	मेसर्स पीक १५ ॲडव्हायझर एलएलपी सोबत सल्लागार सेवा करार करण्यास मान्यता देण्यासाठी

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३ रोजी ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी यादीमध्ये नोंदणीकृत दिनांक शुक्रवार, १८ ऑगस्ट २०२३ (''कट-ऑफ तारीख'') रोजी त्यांना पाठवलेली आहे. तसेच टपाल मतदान पत्रिकेसह टपाल मतदानाची सूचना भौतिक रवरूपात प्रीपेड व्यवसाय कव्हर सहित सभासदांना पाठवण्याची कंपनीला आवश्यकता नाही. सभासदांनी त्यांचा होकार अथवा नकार हा केवळ दुरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून कळविणे गरजेचे आहे.

दुरूस्थ ई-व्होटिंग करण्याच्या माहितीसह टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.greavescotton.com ह्या वेबसाईटवर व केफिन टेक्नॉलॉजीस लि. (कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट) (''**केफिनटेक''**) च्या https://evoting.kfintech.com ह्या वेबसाईटवर आणि कंपनीचे समभाग सूचिबद्ध आहेत अशा वेबसाईटच्या म्हणजेच www.bseindia.com www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहेत

केली आहे. बुधवार, दिनांक ३० ऑगस्ट, २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ९:०० वाजल्यापासून मतदान करण्याची वेळ सुरू होईल आणि गुरुवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:०० वाजता संपेल. या कालावधीत, इक्विटी समभाग धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य एकतर भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात, कट ऑफ तारखेला भागधारक असल्यास त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. त्या कालावधीत भौतिक किंवा डिमॅट फॉर्ममध्ये समभाग धारण करणारे कंपनीचे सभासद त्यांचे मत ईलेक्ट्रॉनिक पध्दतीने देऊ शकतील. गुरूवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ५:०० नंतर ई-व्होटिंग करण्याची परवानगी नसेल, त्यानंतर मतदान करण्यासाठी ई-व्होटिंग मॉड्यूल केफिन टेक्नॉलॉजीस प्रा. लिमिटेड केफिनटेक अक्षम करेल. त्या तारखेपर्यंत व वेळेनंतर सभासदांनी कळवलेल्या त्यांच्या होकार किंवा नकाराचा अर्थ त्यांनी प्रतिसाद दिलाच नाही असा काढण्यात येईल.

सदस्यांच्या नावावर नोंदणी केलेल्या समभाग कट-ऑफ तारखेनुसार मतदानाचा अधिकार मोजला जाईल आणि त्या कट-ऑफ तारखेपर्यंत सदस्य नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने केवळ माहितीच्या उद्देशाने टपाल मतदानाचा वापर करावा. एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही,

दरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया सचोटीने आणि पारदर्शी पध्दतीने पार पाडण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून श्री. सन्नी गोगीया (मेंबरशीप क्रमांक ए५६८०४ व सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस क्रमांक २९५६३), त्यांना शक्य नसल्यास श्री गौरव सैनानी (मेंबरशीप क्रमांक: ए३६६०० व सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस क्रमांक २४४८२), मेसर्स एसजीजीएस आणि असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, ह्यांची नियुक्ती केलेली आहे. कंपनीचे चेअरमन किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत इतर व्यक्ती शनिवार, दिनांक ३० सप्टेंबर, २०२३ रोजी किंवा त्या अगोदर टपाल मतदान/ई-व्होटिंगचे निकाल जाहीर करील. परिनिरीक्षाकाच्या अहवालासह जाहीर केलेला निकाल कंपनीच्या www.greavescotton.com ह्या वेबसाईटवर व केफिन टेक्नॉलॉजीस प्रा. लिमिटेडच्या www.kfintech.com ह्या वेबसाईटवर प्रदर्शित केला जाईल आणि जेथे समभाग सूचिबद्ध आहेत अशा बीएसई लिमिटेड www.bseindia.com नेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com ह्यांना सूचित केला जाईल. तराव आवश्यक मतांसह मंजूर करण्यात आल्यास गुरूवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२३ म्हणजेच ई-व्होटिंगसाठी नमूद केलेल्या तारखेला मंजूर करण्यात आले असे

सभासदांना ज्यांचे ईमेल पत्ते संबंधित डिपॉझिटरीज सहभागी किंवा केफिनटेक किंवा कंपनीकडे नोंदणीकृत नाहीत, ई-व्होटिंग प्रक्रियेत सहभागी होता यावे म्हणून ई-मेल पत्ते नोंदवण्यासाठी कंपनीने केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेडसह उचित व्यवस्था केली आहे. ई-मेल पत्ते इक्विटी शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी एकतर भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात नोटिसमध्ये प्रदान केले आहे.

ईमेल पत्ता यशस्वीपणे नोंदवल्यावर ह्या टपाल मतदानासाठी ई-व्होटिंग करणे शक्य व्हावे म्हणून सूचना आणि ई-मतदानाची प्रक्रियाची सॉफ्ट कॉपी सभासदाला मिळेल. कोणत्याही शंका असल्यास सभासद evoting@kfintech.com ह्या वेबसाईटवर संपर्क साधू

पूर्वीच्या परिपत्रकांच्या अधिसूचनेनुसार, सेबी ने पॅन, केवायसी तपशील आणि फिजिकल सेबी २० धारकांद्वारे नामांकन सादर करणे अनिवार्य केले आहे. अद्ययावत करण्यासाठीचे फॉर्म https://www.greavescotton.com/investors/investor-information वर उपलब्ध आहेत.

काहीही प्रश्न असल्यास, टपाल मतदानासाठी ई-व्होटिंग करण्यासंबंधी सभासदास काही तक्रार आल्यास किंवा ज्यांना ईमेलद्वारे सूचना प्राप्त झाली नसल्यास ते मिस श्रीमती कृष्णा प्रिया मद्दला, वरिष्ठ व्यवस्थापक, केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट नं. ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैद्राबाद-५०००३२, फोन नं.: ०४० ६७१६२२२२, १८०० ३०९ ४००१ (टोल फ्री) ह्या पत्त्यावर किंवा einward.ris@kfintech.com ह्या वेबसाईटवर संपर्क साधू शकतात

> ग्रीव्हज कॉटन लिमिटेडसाठी ग्रूप जनरल कौन्सिल आणि कंपनी सेक्रेटरी

पावसाची दडी, परभणी जिल्ह्यावर अवर्षणाची छाया

अग्रीम विमा भरपाई देण्याची मागणी

लोकसत्ता वार्ताहर

परभणी : जिल्ह्यात तब्बल तीन आठवड्यांपासून पावसाने दडी

मारल्याने सर्वत्र अवर्षणाची छाया जाणवत असून, खर्च करून केलेली खरिपाची पेरणी व मशागत वाया जाते की काय या धास्तीने सध्या शेतकरी हैराण आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ४५ टक्के पाऊस झाला असून, विस्तारीत अंदाजानुसार मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या

आस्ति वसुली कक्ष, औरंगाबाद : अंचल कार्यालय, महाबँक बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra भवन, सी-३, एन-१, टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद-४३१००३ **फोन** : (०२४०)– ६६४५६१८, ६६४५६२४ ईमेल : cmmarc_aur@mahabank.co.in

ताबा नोटीस ज्याअर्थी खाली सही करणार बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार सौ. भागीरथी बाळासाहेब पेरे आणि श्री. ईश्वर नारायण गाडेकर यांना दि. ०८/०५/२०२३ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली हाऊसिंग कर्ज सुविधा अकाऊंट नं. ६०३५०७६१९४५ आणि पसर्नल कर्ज सुविधा अकाऊंट नं. ६०३५१५०७४३ करीता येणे असलेली एकूण रक्कम 🕏 २१,२०,१०४.०० (रु. एकवीस लाख वीस हजार एकशे चार फक्त) अधिक त्यावरील दि. ०८/०५/२०२३ पासूनचे लागू होणाऱ्या दराने व्याज अशी सर्व रक्तम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार सदर रक्कम परत केरण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. २४/०८/२०२३ रोजी

प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **बँक ऑफ महाराष्ट्र** यांना वर नमूद केलेल्या येणे असलेल्या रकमेच्या अधीन राहील.

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे. स्थावर मालमत्तेचा तपशील

घर या मालमत्तेचे नोंदणीकृत गहाणखत, रो हाऊस नं. १४, १५ व १६, जी पी मिळकत नं. ९१६ ते ९२३, सुंदर नगर, लिंबे जळगाव, पोस्ट तुर्कबाद, ता. गंगापूर, जिल्हा औरंगाबाद येथे स्थित, चतुःसीमा : उत्तरेस : रस्ता, पूर्वेस : १० फूट रस्ता, पश्चिमेस : जी पी मिळकत नं. ९२४, दक्षिणेस : रो हाऊस नं. १३ सौ. भागीरथी बाळासाहेब पेरे आणि श्री. ईश्वर नारायण गाडेकर यांच्या मालकीचे,

मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी, दिनांक : २४/०८/२०२३ एआरसी, बँक ऑफ महाराष्ट ठिकाण : लिंबे जळगाव




रूपये १६५९७४३/- च्या वस्लीसाठी (ओए) दाखल करण्यात आली असल्याने माननीय न्यायाधिसकरण हे सदर अर्जाचे (सदरचा अर्ज संलग्न दस्तऐवज वगैरे सहीत जोड्यात आला आहे) संदर्भात आपणास समन्स / नोटीस पाठवित आहेत. सदर कायद्याच्या कलम १९ ते उपकलम (४) अन्वये प्रतिवादी यांना खालील प्रमाणे सूचित करण्यात येत आहे

१)सदर दाव्याबाबत विनंती केलेल्या मागणीची पूर्तता करण्यात न यावी याबाबतची कारणे समन्स काढल्यापासून तीस दिवसाचे आत देण्यात यावी. २) अर्जदारांनी मुळ अर्जातील अनुक्रमांक ३ अ मध्ये नमूद केलेल्या मिळकतीकिवाय इतर मिळकती व मालमत्ता यांचा तपकिल विश्तृतपणे द्यावा. सदर मिळकती जप्त करणे बाबतच्या अर्जाची सुनावणी पूर्ण होई पर्यंत आणि त्यावर अंतिम निर्णय होई पर्यंत मुळ अर्जातील अनुक्रमांक ३ अ मध्ये नमूद

कोणताही व्यवहार करू नये अथवा विक्री करू नये. ४) सर्वसाधारपणे त्यांचा व्यवसाय सुरू असल्याखेरीज ज्या मालमत्ता व मिळकर्तीवर सुरक्षा बोजा ठेवण्यात आला आहे व ज्यांचे वर्णन मूळ अर्जातील अनुक्रमांक ३ अ मध्ये नुमद केलेल्या अशा मालमत्ता व मिळवाती बाबात विक्री,

भाड्याने देणे व इतर प्रकारे कोणतीही तबदिली करणार नाही. ५) सर्वसाधारपणे व्यवसाय सुरू असतांना तुम्ही वित्तीय संस्था वा बेंकेकडे सुरक्षा म्हणून ठेवलेल्या मालमंतेच्या खात्यामध्ये सदर सुरक्षा म्हणून ठेवलेली मालमत्ता तसेच इतर मालमत्ता आणि मिळकर्तीची विक्री केल्यास सदर विक्रीची रक्कम त्या त्या बैंक अथवा वित्तीय संस्थेच्या खात्यामध्ये जमा करण्यास तुम्ही पात्र राहाल. तुम्हास असेही सुचित याबबतीत तुम्हास काही म्हणणे असल्यास तुम्ही आपले म्हणणे एक प्रत अर्जदारास अग्रेषीत करून लिखित स्वरूपात सादर करावे आणि निवंधकांसमोर दि. ०८/०९/२०२३ रोजी सकाळी १०,३० वाजेपूर्वी हजर रहावे. यात कसूर केल्यास सदर अर्जाची सुणावणी तुमच्या अपरोक्ष घेण्यात येवून त्यावर निकाल घेण्यात येईल. न्यायाधिकरणाच्या शिक्यासह व सहीनिशी बि. १७/०८/२०२३ रोजी देण्यात आले आहे.





स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट ब्रॅंच सर्कल ऑफिस बिल्डिंग, ८वा मजला, "बी" विंग, सी-१४, जी-ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१. टेलि: ०२२-२६७२८७९८/८७७१/८७४४/८४८२/८७८९/८७९३; ईमेल: cb15550@canarabank.com

विक्री सूचना

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रिकरिता ई-लिलाव विक्री सूचना याद्वारा आम जनतेस आणि विशेषकरून ऋणको व हमीदारांना सूचना देण्यात येते की, सुरक्षित धनकोकडे गहाण

असलेल्या/ ताब्यात असलेल्या याखाली वर्णिलेल्या स्थावर मालमत्तेचा ताबा कॅनरा बँकेच्या प्राधिकृत अधिकारींद्वारा घेण्यात आला आहे, सदर मालमत्तेची विक्री **मेसर्स रॅनबक्षी इन्फ्राटेक इंडिया लिमिटेड**, येथे स्थित – प्लॉट नं. सुमन, गुरुकूल कॉलनी, एम. जे. कॉलेजजवळ, जळगाव-४२५००१ आणि तिचे हमीदार **श्री. जयेश उमाकांत नेहेटे,** श्रीमती शैला उमाकांत नेहेटे. श्रीमती लिना खेमचंद चौधरी. श्री. सोहन उमाकांत नेहेटे व श्रीमती कमल खेमचंद चौधरी यांच्याकडील कॅनरा बँक, स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट ब्रँच, मुंबईकरिता देय असलेले रु. १२,९८,७१,०९८.३२ (रुपये बारा कोटी अट्ट्याण्णव लाख एकाहत्तर हजार अट्ट्याण्णव व पैसे बत्तीस फक्त) (३०.०६.२०२३ रोर्ज प्रमाणे अधिक वसूलीच्या तारखेपर्यंत ०१.०७.२०२३ पासून पुढील व्याज व आकार) या रकमेच्या वसूलीकरित १६.०९.२०२३ रोजी "जसे आहे जेथे आहे", "जसे आहे जे काही आहे" या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

मालमत्तेचे वर्णन	राखीव किंमत	इरठे
रेसिडंशियल मालमत्ता समाविष्ट ४ रो हाऊसेस, एनए प्लॉट नं. ४२ वर	रु.	रु.
बांधकाम केलेली, मोजमापाची ४०४.०० चौ.मी., सर्व्हे नं. १४१/३		१०,००,०००.००
यापैकी, त्यावरील बांधकामासह व येथे स्थित - जळगाव सिटी, ता. व		
जि. जळगाव, जळगाव सिटी म्युनिसिपल काऊंसिलच्या मर्यादेत. श्री		
जयेश यू. नेहेटे यांच्या मालकीची.		
प्लॉट नं. २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७,	₹5.	₹.
२८८, २८९ व २९६ ते २९८, मोजमापाचे अनुक्रमे १९२ चौ.मी., २४०	१,७०,००,०००.००	१७,००,०००.००
चौ.मी., १९२ चौ.मी., १९२ चौ.मी., १९२ चौ.मी., १९२ चौ.मी., १९२		
चौ.मी., २४४ चौ.मी., १९८ चौ.मी., २०७ चौ.मी., २२३.२० चौ.मी.,		
२२८.१५ चौ.मी., २०७ चौ.मी., गॅट नं. २९/१ + २९/२ + ३०/१		
यापैकी, येथे स्थित – मोहाडी शिवार, ता. व जि. जळगाव, जळगाव		
सिटी म्युनिसिपल काऊंसिलच्या मर्यादेत. (प्लॉट नं. २९६, २९७ श्री		
जयेश उमाकांत नेहेटे यांच्या मालकीचे व प्लॉट नं. २९८ श्री. सोहन	1	
उमाकांत नेहेटे यांच्या मालकीचा.		
प्लॉट नं. १, २ए, २बी, ५ व ७ मोजमापाचे अनुक्रमे २२६.३० चौ.मी.,	₹5.	रु.
१२३.७५ चौ.मी., १२३.७५ चौ.मी., १५३.५० चौ.मी., १२१.३७	९८,६०,०००.००	९,८६,०००.००
चौ.मी., गॅट नं. ५२/५ यापैकी, जळगाव येथे स्थित, जळगाव सिर्ट		
म्युनिसिपल काऊंसिलच्या मर्यादेत. श्री. सोहन उमाकांत नेहेटे यांच्या	d .	
मालकीचे.		
	M	. 0

इसारा रक्कम ठेव १५.०९.२०२३ रोजी सायं. ०५:०० वा. पर्यंत किंवा तत्पूर्वी भरावयाची आहे. इरठेचा तपशील व अन्य कागदपत्रे १५.०९.२०२३ रोजी सायं. ०५:०० वा. पर्यंत किंवा तत्पुर्वी सेवा-परवठाकारांकडे सादर करावयाची आहेत.

बँकेकडे कागदपत्रे सादर करावयाची तारीख **१५.०९.२०२३ रोजी सायं. ०५:०० वा. पर्यंत** आहे. मालमत्तेच्या पाहणीची तारीख प्राधिकृत अधिकारींशी भेटीची पूर्व-वेळ ठरवून ११.०९.२०२३ रोजी स. ११.०० व

विक्रीच्या सविस्तर शर्ती व अटींकरिता, कृपया कॅनरा बँकेची वेबसाइट (www.canarabank.com) यावर तरतृत केलेली "ई-ऑक्शन" लिंक पाहावी किंवा संपर्क साधता येईल :- श्री. मनोज कुमार गृप्ता, प्राधिकृत अधिकारी मख्य व्यवस्थापक (मोबा, नं. : ९८२८२३४३४४) किंवा श्री, स्मित जयस्वाल, व्यवस्थापक (मोबा, नं. ७२२३००२२७२) कॅनरा बँक, स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट ब्रँच, मुंबई, **ई-मेल आयडी** cb15550@canarabank.com कामाच्या कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत; किंवा सेवा-पुरवठाकार मेसर सी१ इंडिया प्रा. लि., www.bankeauction.com, उद्योग विहार, फेज-२, गल्फ पेट्रोकेम बिलिंडग, बिलिंडग नं - ३०१, गुरगाव, हरयाणा – १२२०१५ (संपर्क क्र.: +९१ १२४४३०२०००/२०/२१/२२/२३/२४), श्री. भाविक पांड्या, मोबा. : ८८६६६८२९३७, ईमेल : maharashtra@c1india.com किंवा

दिनांक : २९.०८.२०२३

ईमेल : support@bankeauctions.com

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एसएएम ब्रँच

पहिल्या आठवड्यातही पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आज मंगळवारी बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत

कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यात सध्या शेतकरी पावसाची अक्षरशः आभाळाकडे डोळे लावून वाट पाहत आहेत. काही भागांत तीन

लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद,

नांदेड या जिल्ह्यांत तुरळक पावसाची

शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा

आठवड्यांहून अधिक काळ पावसाने ओढ दिली आहे तर ज्या भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला अशा ठिकाणी पिके कोमेजू लागली आहेत. कापूस व सोयाबीन या दोन प्रमुख पिकांची स्थिती सध्या चिंताजनक आहे. जिल्ह्यातील लहान मोठे जलसाठे कोरडे पडत चालले आहेत. निम्न दुधना धरणात केवळ २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात

मंडळांमध्ये खरीप हंगाम धोक्यात आल्याने अवर्षणाच्या झळा सोसणाऱ्या मंडळांना पीकविम्याची अग्रीम भरपाई देण्यात यावी, अशी मागणी विविध ठिकाणांहून होवू लागली आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पाथरी आमदार सुरेश वरपुडकर यांनी आज मंगळवारी जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांना निवेदन दिले असून, जिल्ह्यात २५ महसूल मंडळांमध्ये १४ दिवसांपेक्षा जास्त पावसाच्या खंडांची नोंद झाली आहे. पावसाचा खंड व तूट लक्षात घेता एकत्रित

परिणामामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यांहुन अधिक घट येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यातील बाधीत मंडळाकरिता पीकविमा अग्रीम लागू करण्यात यावा, अशी मागणी श्री. वरपुडकर यांनी केली आहे.

जिल्ह्यात वार्षिक सरासरी प्रमाणे आतापर्यंत ६० टक्क्यांहुन अधिक पाऊस अपेक्षित असताना सध्याची तृट मोठी असल्याने वाढीला लागलेल्या पिकांवरही त्याचा परिणाम झाला आहे. वनामकृविच्या हवामान विभागाने सांगितल्यानुसार सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यातही मराठवाड्यात विस्तारीत अंदाजानुसार १ ते ७ सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता

एफडीसी लिमिटेड

सीआयएन : एल२४२३९एमएच१९४०पीएलसी००३१७६ नोंदणीकृत कार्यालय : बी-८, एम.आय.डी.सी. इंडस्ट्रियल इस्टेट, वाळूज-४३१ १३६, जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत. कॉर्पोरेट कार्यालय : सी-३, स्कायविस्टास, वर्सोवा पोलीस स्टेशनजवळ, डी. एन. नगर, अंधेरी (परिचम), मुंबई-४०० ०५३, महाराष्ट्र, भारत.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग / अदर ऑडिओ-व्हिज्युअल मीन्सद्वारा घेण्यात येणाऱ्या ८३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधित माहिती

टेलि. : ०२२-२६७३ ९१००. ई-मेल : Investors@fdcindia.com; वेबसाइट : www.fdcindia.com

असे कळविण्यात येते की, ''एफडीसी लिमिटेड''च्या **(''कंपनी'')** सदस्यांची त्र्याऐंशीवी (८३वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('**'८३वी एजीएम/एमजीएम''**) कंपन्या अधिनियम, २०१३च्या **(''कायदा'')** सर्व लागू तरतुदी आणि त्याखालील तयार केलेले नियम आणि निगम कामकाज मंत्रालय, भारत सरकारद्वारा निर्गमित केलेले अनुक्रमे जनरल सर्क्युलर नं. १४/२०२० दिनांकित ०८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर नं. १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२०, सर्क्युलर नं. २०/२०२० दिनांकित ०५ मे, २०२०, सर्क्युलर नं. ०२/२०२१ दिनांकित १३ जानेवारी, २०२१, सर्क्युलर नं. १९/२०२१ दिनांकित ०८ डिसेंबर, २०२१ सर्क्युलर नं. २१/२०२१ दिनांकित १४ डिसेंबर, २०२१, सर्क्युलर नं. ०२/२०२२ दिनांकित ०५ मे, २०२२ व सर्क्युलर नं १०/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर, २०२२ **(''एमसीए सर्क्युलर्स''),** सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारा निर्गमित केलेले अनुक्रमे सर्क्युलर नं. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकित १२ मे, २०२०, सर्क्युलर नं. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकित १५ जानेवारी, २०२१, सर्क्युलर नं. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांकित १३ मे, २०२२ व सर्क्युलर नं. सेबी/एचओ/ सीएफडी/ पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकित ०५ जानेवारी, २०२३ ("सेबी सर्क्युलर्स") यासह वाचलेल्या सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५ **(''लिस्टिंग** रेग्युलेशन्स'')च्या अनुपालनार्थ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग **(''व्हीसी'')**/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स **(''ओएव्हीएम'')**द्वारा (''एजीएम'') बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी स. १०.०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

'एमसीए सर्क्युलर्स'' व ''सेबी सर्क्युलर्स''च्या अनुपालनार्थ, वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालासमवेत ८३व्या एजीएमची सचना सर्व सदस्यांना, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनीचे रजिस्टार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजन्ट, मेसर्स लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''आरटीए'')/ डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे नोंदणीकृत आहेत, इलेक्ट्रॉनिक प्रणालीत पाठविण्यात येणार आहेत. ज्या सदस्यांकडे डिमटेरियलाइज्ड स्वरूपात भाग आहेत, त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता व मोबाइल नंबर त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्टसकडे आणि ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in यावरून ''आरटीए''कडे त्यांचा ई-मेल पत्ता व मोबाइल नंबर इ तपशील सादर करावा.

वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालासमवेत ८३व्या एजीएमची सुचना www.fdcindia.com या कंपनीच्या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइट्सवर म्हणजेच www.bseindia.com या बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर व www.nseindia.com या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर तसेच www.evoting.nsdl.com या नॅशनल सिक्युरिटिज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (''एनएसडीएल'') वेबसाइटवरसुद्धा एजीएमकरिता ''व्हीसी''/ ''ओएव्हीएम'' व ई-वोटिंग सुविधेची तरतूद करून देण्याकरिता कंपनीद्वारा नियुक्त केलेली एजन्सी,

सदस्यांना रिमोट ई-वोटिंगद्वारा एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता दूरस्थरीत्या त्यांचे मतदान करण्यास संधी मिळणार आहे. डिमटेरियलाइज्ड स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेले सदस्य आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सदस्यांकरिता रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेची एजीएमच्या सूचनेमध्ये तरतृद करून देण्यात येणार आहे. ई-वोटिंगकरिता सुविधेची एजीएम कालावधीतसुद्धा तरतूद करून देण्यात येणार आहे. तद्नुसार, ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारा त्यांचे मतदान केलेले नाही ते एजीएम कालावधीत मतदान करण्यास सक्षम असणा

ई-मेल पत्त्यांची नोंदणी/अपडेटिंग प्रक्रिया

प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेले सदस्य आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी Investors@fdcindia.com यावर कंपनीकडे किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in यावर रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजन्ट, मेसर्स लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे लेखी विनंती पाठवृन त्यांचे ई-मेल पत्ते अपडेट

डिमटेरियलाइज्ड स्वरूपात भाग असलेल्या सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी संबंधित डीपी'जकडे त्यांच्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी करावी/ अपडेट करावेत.

ई-मेल पत्त्यांच्या नोंदणीबाबत कोणतीही शंका/ तक्रार असल्यास, भागधारक rnt.helpdesk@linkintime.co.in व Investors@fdcindia.com यावर लेखी विनंती पाठवू शकतील.

एफडीसी लिमिटेडकरिता स्वाक्षरी/

स्थळ : मुंबई

तारीख : २९ ऑगस्ट, २०२३

वर्षाराणी कात्रे कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

....IndiaShelter

इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : सहावा मजला, प्लॉट नं. 15, सेक्टर - 44, इंस्टीटयुशनल एरिया, गुरुग्राम हरियाणा - 122002 शाखा कार्यालयः प्लॉट नं. २१०, साधना सहकारी हाऊसिंग को-ऑपरेटीव हाऊसिंग सोासयटी पहिला मजला तिरंगा चौक नंदनकव, ४०००९, महाराष्ट

प्रत्यक्ष ताबा सुचना अचल संपत्ती करीता ज्याअर्थी, सिक्युरिटाईजेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनैशियल असेट्स एंड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002 ध्या अंतर्गत खालील हस्ताक्षरकर्ता हे इंडिया शेल्टर फॉयनान्स कार्पोरशन लि., अधिकृत अधिकारी आहे. तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स 2002 चे सेक्शन 13(12) आणि रूल 3 च्या सोबतच वाचले जाणारे नियम च्या अंतर्गत कर्जदार संपत्ती / हमीदार यांना डिमांड नॉटिस दिनांक खालील नमुद आहे देऊन सुचनेत दर्शविलेली स्क्कम व्याज सह ही सुचना प्राप्तीनंतर 60 दिवसांचा आत कर्जाची भरपाई करण्याच्या उद्देशाने सुचना मध्ये दर्शविलेल्या तारखेला दिली होती. ज्याअर्थी संपत्ती / हमीदार यांचा मालक आणि इतर कर्जदार रक्कमेबी भरपाई करण्याकरीता असमर्थ सिद्ध ठरल्यामुळे कर्जदार तसेब आम जनतेला याद्यारे सुबना देण्यात येते की, खालील दिलेल्या 13(4) सह वाचल्या जाणा-या ॲक्ट कार्य क्र. 8 आणि 9 च्या अंतर्गत प्रत्येक खात्यावर नमूद केलेल्या तारखांवर खालील हस्ताक्षरकर्याने खालील दिलेल्या संपत्तीचा **प्रत्यक्ष ताबा** घेतला आहे.

विशेष करून कर्जदार / गहाणदार / जमानतदार तसेच आम जनतेला या व्दारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता जागृत केले जात आहे. तसेच

अ. क.	कर्जदार / जमानतदारचे नाव (संपत्तीचे मालक) आणि कर्ज खाते क्रमांक	चार्ज / गहाणदार संपत्तीचे वर्णन (संपत्तीचा सर्व भाग व तुकडा समाविष्ट)	मांग सुचनेची तारीख, डिमांड नोटीसच्या तारखेनुसार देय रक्कम	प्रत्यक्ष ताब्याची तारीख
	निता पाटील आणि दिपक पाटील येथिल : सी.एस. नं. 36 / 2-1, सीसोदिया नगर, शिरपुर, धुळे 425405 महाराष्ट्र खाते क्र.:- LA42CLLONS000005007201	संपत्तीचा सर्व भाग आणि तुकडा बेअरिंग प्लॉट नं. 50 ए सर्वे नं. 36 / 2 / 1 / 1ए / 1बी +36 / 2 / 1 / 2, एकुण क्षेत्रफळ 120 चौ.मी. वरवडे येथे स्थित ता. शिरपुर आणि जि. धुळे नगर परिषद शिरपुरच्या हद्दीत चतुर्सिमा - पुर्व - प्लॉट नं. 49 बी, पश्चिम - प्लॉट नं. 50 बी, उत्तर - रोड, दक्षिण - प्लॉट नं. 51बी	रु. 1369000.76/- (रुपये तेरा लाख एकोणपन्नास हजार फक्त) दि. 30.04.2022 पासून व्याज दि.	24.08.2023 प्रत्यक्ष ताबा

ठिकाण : शिरपुर धुळे, दिनांक : 28.08.2023 इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड,अधिकृत अधिकारी कोणस्याही क्वेरीसाठी कृपया श्री तुषार हरडे (+91 7350002453,8956559300) आणि श्री. प्रकाश लांदुळकर (+91 7447426676)

🙏 ॲक्सिस बँक लि.

शाखा कार्यालय : १ ला मजला, माझदा टॉवर्स, त्र्यंबक नाका, अपेंडिक्स-IV [रूल ८(१)] जिल्हा परिषदेसमोर, जीपीओ रोड, नाशिक-४२२००१.

ताबा नोटीस

अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि.

ज्याअर्थी खाली सही करणार **ॲक्सिस बँक लि.** अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल अॅसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या कल ३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून कर्जदार १) श्री. विश्वास छबुलाल चौधरी, २) श्री. हिरामण छबुलाल **चौधरी, दोन्ही रा.** ७४, शांती नगर, अभय कॉलेज रोड, मार्केट यार्ड, धुळे, ता. व जि. धुळे पिन-४२४००१. **तसेच येथे :** दुकान/गाला नं.बी-१ आणि बी-२, तळमजला, 'ओम शांती प्लाझा', ८० फूट रोड, धुळे, ता. जि. धुळे यांना दि. ०७/११/२०१९ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली रक्कम रू. १८,९८,२३८/- (रूपये अठरा लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे अब्रेतीस फक्त) दि. ०२/११/२०१९ रोजी देय असलेली रक्कम आणि त्यावरील पुढील करारानुसार होणारे सदर रक्कम परत करेपर्यंतचे व्याजासहीत अशी सर्व रक्कम सदर नोटीसीच्या तारखपोसून ६० दिवसाच्या आत परत करावी.

कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे विशेषत: वर नमूद केलेले कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरिटी इंटरसेट (एन्फोर्समेंट) खन्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर क स्न तसेच माननीय जिल्हा दंडाधिकारी, धुळे यानी दि. २९/११/२०२२ रोजीच्या **सिक्यु./एसआर**/ **ॲक्सिस बॅंक लि./धुळे/१५५/२०२२** संदर्भात जारी के लल्या आदशानसार खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा **दि. २४ ऑगस्ट , २०२३** रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमत्ता संदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार के ल्यास तो ऑक्सिस बँक लि., यांना दि. ०२/११/२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. १८,९८,२३८/- (रुपये अठरा लाख अठ्ठ्याण्णव हुजार दोनशे अबेतीस फक्त) आणि त्यावरील पुढील करारानुसार होणारे सदर रक्कम परत करेपर्यंतचे व्याजासहीत अशा सर्व रकमेच्या अधीन राहील.

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलन्ग उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

स्थावर मालमत्तेचा तपशील

9) दकान/गाळा नं.बी-9 चे सर्वसामाईक भाग, मिळक तीचे बांधीव क्षेत्रफ ळ २७.१७ चौ. मी., म्हणजे २७०.९३ चौ.फूट., ध्ळे गावात आणि नगरपरिषद, धुळे , ता व जिल्हा-धुळे याच्या हद्दीत असलेल्या सर्वे नं.३८७ च्या अंतिम प्लॉट नं.५० पैकी प्लॉट नं.५० पैकी **'ओम शांती प्लाझा'** म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि स्टाइलच्या इमारतीत तळमजल्यावर आणि खालीलप्रमाणे **चतु:सिमा**

: पूर्व : भिंत, पश्चिम : रस्ता, दक्षिण : दुकान/गाळा नं.बी-२, उत्तर : भिंत. २) दुकान/गाळा नं.बी-२ चे सर्वसामाईक भाग, मिळक तीचे बांधीव क्षेत्रफळ १९.१३ चौ. मी., म्हणजे २१४.५३ चौ.फूट., धुळे गावात आणि नगरपरिषद, धुळे , ता व जिल्हा-धुळे याच्या हद्दीत असलेल्या सर्वे नं.३८७ च्या अंतिम प्लॉट नं.५० पैकी प्लॉट नं.९० पैकी 'ओम शांती प्लाझा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि स्टाइलच्या इमारतीत तळमजल्यावर आणि खालीलप्रमाणे चतु:सिमा

: **पूर्व :** भिंत, **पश्चिम :** रस्ता, **दक्षिण :** दुकान/गाळा नं.बी-३, **उत्तर :** दुकान/गाळा नं.बी-१. दिनांक : २४/०८/२०२३

दिनांक: २९ ऑगस्ट, २०२३

"सुरक्षित कर्जदाराची वेबसाइट.

मालमलेच्या तपशीलासाठी आणि मालमलेच्या छायाचित्रासाठी कृपया भेट द्याः https://ibapi.in आणि या पोर्टलशी संबंधित स्पष्टीकरणांसाठी कृपया

तारीख: २९/०८/२०२३

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म धरावा.)

GREAVES

एलबीएस मार्ग, कुर्ला (प.) मुंबई - ४०० ०७०. दुरध्वनी: +९१-२२ ४५७९ १७००

ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे खालील ठरावांसाठी ग्रीव्हज कॉटन लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची मंजूरी मागितली आहे:

एमसीए सक्युलरप्रमाणे आवश्यकताच्या पालनानुसार, कंपनीने संभासदाना टपाल मतदानाची (''सूचना'') सूचना केवळ

सभासदांना त्यांचे मत ईलेक्ट्रॉनिक पध्दतीने देता यावे म्हणून ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने केफिनटेक ची नियुक्ति

ग्राह्य धरण्यात येईल.

यापुढे, सेबी ने १६ मार्च २०२३ रोजी जारी केलेले परिपत्रक, अनुक्रमे ३ नोव्हेंबर २०२१ आणि १४ डिसेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या

अतींद्र बास्

स्थळ : मुंबई

ठिकाण : धुळे

स्वाक्षरी⁄-

केलेल्या सुक्षित ठेवलेली मालमत्ता व इतर मालमत्ता आणि मिळकतीबाबत

सिंडिकेट Syndicate

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२च्या रुल ८(६) च्या तरतुदीसह वाचलेल्या सिक्युरिटायझेशन अँड

राखीव किंमत	इरठे
रु.	रु.
१,००,००,०००.००	१०,००,०००.
₹.	₹.
	१७,००,०००.
., ,	• , ,
_	
	रु.
	९,८६,०००.०
	₹. ₹,00,00,000.00 ₹. ₹,%0,00,000.00